

# नागरिक अधिकार

संपादक : सुभाष बसवेकर

वर्ष ४ थे. अंक १ ला. नवी मुंबई दिनांक १ ते ३१ जूलै २०१४ पाने ८ किंमत २० रुपये

## विज ग्राहकांचे अधिकार



### २ लाखांचे वीज बिल झाले ६०० रुपये

#### ■ महावितरणने चूक सुधारली

ठाणे, दि. ११ (प्रतिनिधी) - पाचपाखाडीतील एका चर्मकाराला त्याच्या साध्या स्टॉलचे एक महिन्याचे वीज बिल तब्बल २ लाख १ हजार ५० रुपयांचे घाडणाऱ्या महावितरण कंपनीने आज तत्काळ आपली चूक सुधारली. दोन लाखांच्या वीज बिलाऐवजी ते अवघे सहाशे रुपयांचे असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे स्टॉल चालवणारे संतोष अहिरे यांना दिलासा मिळाला आहे.

नितीन कंपनीच्या परिसरात चर्मकाराचा स्टॉल चालवणाऱ्या संतोष अहिरे यांना एका महिन्याचे वीज बिल तब्बल दोन लाख येताच त्यांना अक्षरशः शॉकच बसला. आज याबाबत दै. 'सामना' मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या महावितरणने वीज बिलातील आपली चूक तत्काळ सुधारली. १४० युनिट वीज वापरल्याचे स्पष्ट झाले असून त्यांचे वीज बिल सहाशे रुपये आले आहे.



**सामना**  
**प्रभाव**

#### 'ऋग्वेद इलेक्ट्रिकल्स'वर कारवाई

अवाजवी वीज बिले पाठवणाऱ्या 'ऋग्वेद इलेक्ट्रिकल्स' या कंपनीवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे ठाण्याचे अधीक्षक अभियंता रमेश घोलप यांनी स्पष्ट केले. ठाण्यातील वीज मीटर रीडिंग घेणे, बिल तयार करणे, त्याचे ग्राहकांना वितरण करणे अशी सर्व कामे महावितरण 'ऋग्वेद इलेक्ट्रिकल्स' या खासगी कंपनीकडून आऊटसोर्सिंगद्वारे करून घेत होती.

संतोष अहिरे यांची त्यांच्या स्टॉलवर जाऊन भेट घेतली. आधी दिलेले चुकीचे वीज बिल परत घेतले व सुधारित वीज बिल त्यांच्या हाती दिले. महिनाभरात संतोष अहिरे यांनी अवघे १४० युनिट वीज वापरल्याचे स्पष्ट झाले असून त्यांचे वीज बिल सहाशे रुपये आले आहे.

## माहिती अधिकारात माहिती मागा विज कंपनीला दाखवा जागा

## जर काय आमच्याशी केला नाद विद्युत लोकपालकडे मागू दाद !



माहिती अधिकार कायद्याचा प्रसार करणारे झुंजार मासिक !

मासिक

## नागरिक अधिकार

सुभाष बसवेकर

● संपादक ●

गणेश काजळे-घाटील

●कार्यकारी संपादक●

संपादक मंडळ /प्रतिनिधी

किरण मांजरेकर (मुंबई)

रजनीकांत शिंदे (मुंबई)

रामशंकर सरोज (मुंबई)

देविदास चौथमल (औरंगाबाद)

भगवान वाहूळे (पूणे)

हरिभाऊ माटेटवार (नागपूर)

सुशांत चोणकर (रायगड)

प्रीतम यादव (सातारा)

संभाजी सावंत (सांगली)

इब्राहिम पठाण (औरंगाबाद)

मोतीराम काळे (नांदेड)

स.अहमद स.अली अन्सारी(परभणी)

अंक दर महिन्याच्या दहा तारखेला प्रकाशित होतो. अंकात प्रकाशित झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही सर्व वादविवाद पनवेल नवी मुंबई न्यायालय कक्षेत.

पत्ता : नागरिक अधिकार

प्लॉट नं. ई-९६ सेक्टर-१२

खारघर, नवी मुंबई ४१०२१०

मो. ९२२३५१६९२०

E-mail :

mediamansubhash@gmail.com

: web site :

rtimahasangh.weebly.com



संपादकीय.....



## माहिती अधिकारात माहिती मागा विज कंपनीला दाखवा जागा

विजेचे बील भरमसाठ आले. वीज मिटर वेगाने पळतयं, मिटरचे रिडिंग न घेताचा अंदाजे बील दिले आहे. विज कर्मचारी वीज कनेक्शन जोडत नाहीत, अधिकचे विज बील भरले नाही तर वीज कंपनी कनेक्शन तोडण्याची धमकी देतेय, विज ग्राहकाची समस्या कंपनी ऐकूण घेत नाही. मिटरधारकांचे नाव बदलून देण्यास त्रास देत आहेत. वीज ग्राहकांच्या अशा अनेक समस्या असतात. अशा समस्या सहज व सुलभ रितीने सोडवून देण्यात स्थानिक पातळीवरील महावितरण वा अन्य संबधीत कंपनीचे कर्मचारी बहुतेकवेळा उदासिन असतात. वीज कंपनी ही एक व्यावसायिक कंपनी आहे. व्यवसायात इतरापेक्षा स्वतःचे हितसंबंध जपण्याकडे कंपनीचा कल असतो. त्यात ग्राहक भरडला जातो. जर प्रत्येक ग्राहकांनी वीज कायदा २००३ मधील ग्राहक हक्कांच्या काही कलमांची माहिती करून घेतली तर वीज कंपनी ग्राहकांचे शोषण करू शकत नाही. आजच्या जमान्यात रडणाऱ्यांची उपेक्षा होते आणि लढणाऱ्यांला त्यांचे हक्क मिळतात. म्हणून जे लढण्यासाठी सज्ज असणारे दक्ष नागरिक हे काळाची गरज आहे.

वीज मंडळाकडून आपले आर्थिक शोषण किंवा लुबाडणूक होत आहे किंवा सेवा देण्यात अन्याय होत आहे असे लक्षात येताच आपण वीजमंडळाकडे स्थानिक कार्यालयातील अधिकाऱ्याकडे आपले गाऱ्हाणे मांडावे. सविस्तर तक्रार करावी. जर स्थानिक पातळीवर न्याय देण्यास उदासिनता दाखवली जात असेल तर वीज ग्राहक तक्रार मंचामध्ये तक्रार दाखल करावी. आपल्या भागातील वीज ग्राहक तक्रार मंचाचा पत्ता व संपर्क क्रमांक आपल्या वीज बीलावर छापलेला असतो. जर वीज ग्राहक मंचाने न्याय दिला नाही तर आपण विद्युत लोकपाल यांच्याकडे तक्रार करून न्यायाची मागणी करू शकतो.

आपण माहिती अधिकार अधिनियम २००५ चा वापर करूनही वीज मंडळाकडून आपल्या न्याय हितसंबंधाची जपवणूक करणारी माहिती मागवू शकतो. वीज मंडळाने वीज बील भरणा केंद्रावर ग्राहकांच्या हक्काविषयीची सनद व इतर कायदेशीर बाबीची माहिती ठेवणे अपेक्षित आहे. परंतु बऱ्याच वेळा अशी माहिती ग्राहक साधन केंद्रावर असत नाही. अशी माहिती माहितीचा अधिनियम २००५ च्या अन्वये ग्राहक मागवू शकतो.

वीज कंपनीच्या कार्यालयात कोण अधिकारी आहेत ? त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत ? वीज प्रवाह खंडीत झाल्यास दूरध्वनीवरून तक्रार घेतली जाते काय ? वीज केव्हा येणार याची व्यवस्थित माहिती दिली जाते काय ? सदर जबाबदारी कोणत्या अधिकारी व कर्मचारी यांची आहे ? वीजेचे रिडिंग घेणे, देवेके तयार करणे, देयकांचे वितरण करणे अशी कामे खासगी ठेकेदारा मार्फत होतात काय ? ते ठेकेदार कोण आहेत. वीजवितरण कंपनी व संबधीत ठेकेदार यांच्यात काय करार झालेत. सदर करारांचे काटेकोर पालन होत आहे काय ? अशा अनेक प्रश्नांची माहिती माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वयेही घेता येईल.

लक्षात ठेवा योग्य माहिती नसल्यामुळेच फसवणूक होते. ज्याचेकडे योग्य व आवश्यक अशी माहिती आहे त्याला कोणी फसवू शकत नाही. म्हणून किमान माहितीगार ग्राहक ही आज काळाची गरज आहे. वीज ग्राहक कायदा २००३ हा ग्राहकांना अनेक अधिकार देतो. ते अधिकार बजावा. वीज कंपनीला अधिकाधिक जबाबदार बनविण्यासाठी दक्ष व जागरूक नागरिक बनने अतिशय आवश्यक आहे.

नम्रतेच्या उंचीला माप नसते !

# विज ग्राहकांचे अधिकार

१. ग्राहकांना अर्ज केल्यापासून ७ दिवसांच्या आत व ग्रामीण भागात १० दिवसांच्या आत विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांच्या जागेचे निरीक्षण केले पाहिजे. तसेच वीज जोडणीसाठी भराव्या लागणाऱ्या विद्युत जोडणी शुल्काचा तपशील शहरी भागात १५ व्या दिवसापर्यंत तर ग्रामीण भागात २० व्या दिवसापर्यंत कळविला पाहिजे.
२. विद्युत जोडणीचा अर्ज व योग्य ते शुल्क भरल्यानंतर ग्राहकांना कमाल १ महिन्यांच्या आत विद्युत जोडणी सुरू करून देणे ही विद्युत वितरण कंपनीची जबाबदारी आहे.
३. विद्युत वितरण कंपनीकडून प्रत्येक दोन महिन्यातून एकदा मिटरची नोंद घेतली गेली पाहिजे. कृषी मिटरसाठी तीन महिन्यातून एकदा.
४. घरगुती व शेतकरी ग्राहकांना बील सोपविल्याची तारीख व दंडाशिवाय बील भरण्याची तारीख यामध्ये किमान २१ दिवसांचा अवकाश असला पाहिजे. इतर ग्राहकांना हा अवकाश १५ दिवसांचा असला पाहिजे.
५. विद्युत मीटर वेगाने फिरत असल्यास किंवा त्यात काही बिघाड आहे असे वाटल्यास सदर मिटर विद्युत वितरण कंपनीकडून योग्य ते चाचणी शुल्क भरून तपासून घेण्याचा ग्राहकांना अधिकार आहे. जर मिटर सदोष व खराब असल्याचे आढळले तर चाचणी शुल्क परत देणे तसेच मोफत नवीन मिटर बसवून देणे ही विद्युत कंपनीची जबाबदारी आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार विद्युत मिटरची चाचणी / तपासणी ही विद्युत नियामक आयोगाने ठरविलेल्या अन्य तज्ज्ञ यंत्रणाकडून ही करता येईल. याची माहिती विद्युत कंपनीकडून ग्राहकांना मिळाली पाहिजे. हा ग्राहकांचा हक्क आहे.
६. विद्युत मिटर जळाल्याची ग्राहकांने तक्रार विद्युत वितरण कंपनीकडे केल्यानंतर शहरी भागात २४ तासांच्या आत व ग्रामीण भागात ४८ तासांच्या आत नवीन मिटर बसवून विद्युत पूरवठा पूर्वतः करणे ही कंपनीची जबाबदारी आहे.
७. नियमित व ठराविक बील येणाऱ्या ग्राहकास एकाद्या महिन्यात अचानक मोठ्या रकमेचे बील येते. ग्राहक विद्युत कंपनीकडे तक्रार करायला गेल्यास अगोदर बील भरा नंतर तक्रार करा. नसता विद्युत पूरवठा खंडीत होईल असे सांगितले जाते. विद्युत कंपनीकडून असा दिला जाणारा सल्ला हा दिशाभूल करणारा असतो.
८. नियमित व ठराविक बील येणाऱ्या ग्राहकास जर अचानक मोठे व वाढीव बील असल्यास असे मोठे व वाढीव बील भरण्याची सक्ती करता येत नाही. अशा परिस्थितीत विद्युत अधिनियम २००३ च्या कलम ५६ उपकलम (१) नुसार ग्राहकाला परंतुकानुसार निषेध नोंदवून निषेध बील भरण्याची कायदेशीर तरतूद आहे.
९. अचानक आलेले वाढीव व मोठे बील भरण्यापेक्षा मागील सहा महिन्यातील बीलांची सरासरी काढून त्या सरासरी इतके बील भरता येते. याला निषेध बील किंवा पेमेंट विथ क्लेम असे म्हणतात. असे बील भरून घेतल्यानंतर विद्युत कंपनीस ग्राहकांचा विद्युत पूरवठा खंडीत करता येणार नाही.
१०. निषेध बील भरल्यानंतर विद्युत कंपनीकडून वाढीव व मोठे बील का आकारले गेले यांचे सकारण प्रमाण ग्राहकांस देणे ही कंपनीची जबाबदारी आहे.
११. उचीत मुदतीत ग्राहकांनी बील भरले नसले तरी अचानक विद्युत पूरवठा खंडीत करणे ही कंपनीची बेकायदेशीर

कृती ठरते.बील न भरल्याने ग्राहकाचा विद्युत पूरवठा खंडीत करण्यापूर्वी ग्राहकाला पूर्ण १५ दिवस अगोदर लेखी नोटीस दिली गेली पाहिजे.बील भरले नाही म्हणून किंवा ग्राहक थकबाकीदार झाला म्हणून अचानक (नोटीस न देता )विद्युत पूरवठा खंडीत करता येणार नाही.

१२.विद्युत कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता शहरी भागात ४ तासापेक्षा अधिक काळ व ग्रामीण भागात २४ तासापेक्षा अधिक काळ विद्युत पूरवठा खंडीत ठेवला तर प्रभावीत ग्राहक विद्युत कंपनीकडे नुकसान भरपाई मागू शकतो.

१३.विद्युत ग्राहकांचे गाऱ्हाणे व तक्रार निवारण मंच कायद्यातील तरतूदीप्रमाणे प्रत्येक मंडल क्षेत्रात स्थापना केलेली असते.स्थानिक पातळीवर समाधान न झाल्यास विद्युत ग्राहक तक्रार निवारण मंचा मध्ये तक्रार दाखल करू शकतात.प्रत्येक विद्युत बीलावर तक्रार निवारण मंचाचा पत्ता व संपर्क क्रमांक दिलेलाच असतो.

सूचना :वीज चोरीची प्रकरणे सदर ग्राहक तक्रार निवारण मंचासमोर चालविता येणार नाहीत.

१४.मंचाचे कार्य अर्धन्यायीक पद्धतीने चालते या मंचासमोर विद्युतकंपनी व ग्राहक या दोघांच्याही बाजू एकून घेतल्या जातात. तक्रार निवारण मंचा मध्ये कोणतीही फि लागत नाही.ग्राहक स्वतः तक्रार चालवू शकतो. वकीलाची गरज नसते.तक्रारीचा निकाल दोन महिन्यात देणे हे मंचावर बंधनकारक आहे.

१५.ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून न्याय मिळण्याबाबत समाधान झाले नसेल तर ग्राहक किंवा ग्राहकांचा प्रतिनिधी विद्युत लोकपाल यांचेकडे विनाशुल्क तक्रार करू शकतात.

१६.विद्युत कंपनीचा प्रतिनिधी ग्राहकांच्या घरी किंवा जोडणीच्या ठिकाणी मिटर रिडींग किंवा इतर कामासाठी आला असल्यास त्यास सदर प्रतिनिधीच्या गणवेशावर नाव व पद असलेली पट्टी तसेच ओळखपत्र असलेच पाहिजे.ग्राहकांनी मागणी करूनही सदर प्रतिनिधी नामपट्टी किंवा ओळखपत्र दाखविण्यास असमर्थ ठरल्यास ग्राहक अशा प्रत्येक कसूर झाल्याच्या वेळी ग्राहक विद्युत कंपनीकडे ५० रूपये नुकसार भरपाई मागू शकतो.

## **जर काय आमच्याशी केला नाद विद्युत लोकपालकडे मागू दाद !**

### **तक्रारीची त्रिस्तरीय पद्धत**

सर्वप्रथम वीज ग्राहकांनी आपली लेखी तक्रार स्थानिक तालुका वा जिल्हा स्तरावरील विद्युत कार्यालयाकडे करावी.सदर कार्यालयाने १० ते १५ दिवसात तक्रारीचे निवारण वा समाधान केले नाही तर सदर तक्रार विद्युत गाऱ्हाणे / तक्रार मंचामध्ये तक्रार दाखल करावी.आपल्या भागातील वीज ग्राहक तक्रार मंचाचा पत्ता व संपर्क क्रमांक आपल्या वीज बीलावर छापलेला असतो.जर वीज ग्राहक मंचाने दोन महिन्यात योग्य तो न्यायनिवाडा करणे बंधनकारक आहे.जर सदर तक्रार मंचाने ग्राहकांस न्याय दिला नाही तर ग्राहक विद्युत लोकपाल यांच्याकडे तक्रार करून न्यायाची मागणी करू शकतो.

सद्या महाराष्ट्रात महावितरणचे खालील ११ ठिकाणी अन्य ३ मंडळ विद्युत कार्यालय स्तरावर एकूण १४ ग्राहक तक्रार निवारण मंच आहेत.

१)अमरावती २)औरंगाबाद ३)भांडूप ४)कल्याण ५)कोल्हापूर ६)कोकण७)लातूर ८)नागपूर (ग्रामीण)९)नागपूर (शहर) १०)नाशिक ११)पुणे १२) मुंबई रिलायन्सएनर्जी १३) मुंबई टाटा पॉवर १४) बेस्ट मुंबई

### **विद्युत लोकपाल (इलेक्ट्रीसिटी ओम्बड्समन )**

विद्युत अधिनियम २००३ कलम ४२ (६) द्वारे आणि माविनिआ (ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचा आणि विद्युत लोकपाल) विनियम २००६ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून विद्युत लोकपाल यांचे कार्यालय मुंबई व नागपूर येथे सुरू करण्यात आले आहे.

ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून वीज ग्राहकांच्या गाऱ्हाण्याचे निवारण न झाल्यामुळे बाधित ग्राहक विद्युत लोकपाल यांच्याकडे न्यायासाठी अभिवेदन सादर करू शकतात.

पत्ता : विद्युत लोकपाल,महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग,केशव बिल्डींग,बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रा (पूर्व) मुंबई ४०० ०५५

(कार्यक्षेत्र मुंबई ,कोकण ,कोल्हापूर सातारा सांगली, पुणे नाशिक धुळे जळगांव आणि नंदुरबार)

पत्ता: विद्युत लोकपाल कार्यालय, प्लॉट नं.१२ श्रीकृपा विजयनगर,छावणी नागपूर-१२ फोन ०७१२-२५९६६७०

(कार्यक्षेत्र सोलापूर मराठावाडा विदर्भ)

**महावितरण / टाटा/ रिलायन्स / बेस्ट विज पूरवठा**

विद्युत नियामक आयोगाच्या मानकांप्रमाणे महावितरण वा अन्य विज पूरवठा कंपनीने ग्राहकांना योग्य त्या मानकांप्रमाणे सेवा न पूरविल्यास ग्राहकांना द्यावयाची नुकसान भरपाई देण्याची तरतूद विज कायदा २००३ मध्ये आहे.त्याप्रमाणे ग्राहकांनी नुकसान भरपाई मागावी

अ.क्र.	सेवेचा प्रकार /पूरवठ्याची कार्यवाही	मानक / ठरवलेला नियम	देय नुकसान भरपाई
१.	विद्युतजोडणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यापासून जागेची तपासणी पूर्ण करण्याचा कालावधी	सात दिवस (नगरे / शहरे) दहा दिवस (ग्रामीण क्षेत्र)	१०० रूपये विलंबांच्या प्रति आठवडयास किंवा त्याच्या भागास
२.	अर्ज प्राप्त झाल्यापासून ग्राहकांने करावयाचा खर्चासंबंधी त्याला कळविण्याचा कालावधी अस्तीत्वात असलेल्या विजेच्या जाळयातून जोडणी देण्यास	पंधरा दिवस (नगरे / शहरे) वीस दिवस (ग्रामीण क्षेत्र)	१०० रूपये विलंबांच्या प्रति आठवडयास किंवा त्याच्या भागास
३.	विद्युत पूरवठा शुल्क भरल्यानंतर व पूर्ण भरलेला अर्ज प्राप्त झाल्याच्या तारखेपासून विज पूरवठा सुरू करण्याचा कालावधी	१ महिना	१०० रूपये विलंबांच्या प्रति आठवडयास किंवा त्याच्या भागास
४.	फ्युज गेल्याने विद्युत पूरवठा खंडीत झाल्यामुळे ग्राहकांस विज न मिळाल्यास	चार तास (नगरे शहरे) २४ तास (ग्रामीण क्षेत्र)	५० रूपये विलंबांच्या प्रति तासाला किंवा त्याच्या भागास
५.	ओव्हरहेड तारात बिघाड झाल्याने विद्युत पूरवठा खंडीत झाल्यास	सहा तास (नगरे शहरे) २४ तास (ग्रामीण क्षेत्र)	५० रूपये विलंबांच्या प्रतितासाला किंवा त्याच्या भागास
६.	वितरण रोहित्रात बिघाड झाल्याने विद्युत पूरवठा खंडीत झाल्यास	२४ तास (नगरे शहरे) ४८ तास (ग्रामीण क्षेत्र)	५० रूपये विलंबांच्या प्रतितासाला किंवा त्याच्या भागास
७.	मिटर जळालेले असल्यास विद्युत पूरवठा परत सुरू करणे तक्रार केल्यापासून	२४ तास नगरे व शहरे ४८तास ग्रामीण क्षेत्र	१००रूपये विलंबांच्या प्रत्येक आठवडयास किंवा त्याच्या भागाला
८.	कनेक्शन तोडलेले असल्यास थकीत रक्कम भरल्यापासून किंवा विजकायदा कलम ५६ उपकलम (१)च्या परंतु कालानुसार निषेध नोंदवून सरासरी मासिक रक्कम भरल्यावर	२४ तास नगरे व शहरे ४८तास ग्रामीण क्षेत्र	१००रूपये विलंबांच्या प्रति आठवडयास किंवा त्याच्या भागाला
९.	मिटरधारकांच्या नावात बदल / वर्गवारीबदल करार मागणीत /मंजूर भारात बदल अर्ज केल्यापासून	दुसरे देयक येईपर्यंत	१००रूपये विलंबांच्या प्रति आठवडयास किंवा त्याच्या भागाला

हक्काचे रक्षण करणे हे कर्तव्य आहे तर कर्तव्य करीत राहणे हा हक्क आहे.

केंद्रीय माहितीचा अधिकार कायदा २००५ -कलम ३ अन्वये अर्ज  
(जोडपत्र " अ "नियम ३ नुसार)

प्रति,  
जनमाहिती अधिकारी  
महावितरण विद्युत कंपनी  
-----

- १) अर्जदाराचे पूर्ण नाव :-----
- २) पत्रव्यवहाराचा पत्ता :-----
- ३) आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील :(विषय व कालावधी खालीलप्रमाणे)

आपल्या विभागातील विद्युतसेवा पूरवठा विभागाची माहिती मिळणेबाबत.

- १) आपल्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात शहरी भागात गेल्या सहा महिन्यात ग्राहकांना कोणतीही पूर्व सूचना न देता किती वेळा चार तासापेक्षा अधिक काळासाठी विद्युत पूरवठा खंडीत झाला. विज पूरवठा खंडीत झाल्याचा दिनांक व खंडीत कालावधी याचा तपशील द्यावा.
- २) आपल्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ग्रामीण भागात गेल्या सहा महिन्यात ग्राहकांना कोणतीही पूर्व सूचना न देता किती वेळा २४ तासापेक्षा अधिक काळासाठी विद्युत पूरवठा खंडीत झाला.विज पूरवठा खंडीत झाल्याचा दिनांक व खंडीत कालावधी याचा तपशील द्यावा.
- ३) आपल्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मिटर रिडींग घेण्यासाठी व विद्युत बिले वितरण करण्यासाठी ठेका दिला आहे काय ? आपल्या महावितरण कंपनी व ठेकेदार यांच्या झालेल्या नियम व कराराची एक प्रत मिळावी
- ४) आपल्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सन सप्टेंबर ते नाव्हेंबर २०१३ या तीन महिन्यात मध्ये विज बील न भरल्यामुळे वा अन्य कोणत्याही कारणामुळे किती विद्युत ग्राहकांचा विज पूरवठा तोडण्यात आला.अशा सर्व ग्राहकांची यादी व मिटर क्रमांक द्यावा.तसचे विज पूरवठा तोडण्यापूर्वी त्यांना महावितरण कडून कायद्याने १५ दिवसा अगोदर पाठविणे बंधनकारक असलेल्या पूर्वसूचना नोटीसीचा दिनांक सहित जावक क्रमांक द्यावा.

- ४) माहिती टपालाने हवी की व्यक्तिशः : माहिती मी व्यक्तीशः घेऊन जाईन.
- ५) अर्जदार दारिद्र्य रेषेखालील नाही (सोबत १० रूपयांचा डी.डी.जोडला आहे)

ठिकाण :-----

अर्जदाराची सही

दिनांक :-----

मो.-----



जनजागृती!

संरक्षण!!

संघर्ष !!!

## माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र

आरटीआय कार्यकर्त्यांची राज्यव्यापी एकजूट !

संपर्क : प्लॉट नं.ई-९६, सेक्टर- १२ खारघर, नवी मुंबई-४१०२१०

## सभासद फार्म

नाव : -----

पत्ता :-----

----- पीनकोड मोबाईल : 

ई मेल :-----

शिक्षण : -----

जन्मदिनांक -----

व्यवसाय :-----

येणाऱ्या भाषा : -----

माहिती अधिकार कार्य व समाजकार्याचा अनुभव किती वर्षांचा आहे : -----

इतर कोणत्या राजकीय किंवा सामाजिक संस्थेशी संबधीत आहात : -----

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी म्हणून कोणत्या स्तरावर कार्य करण्यास

इच्छूक आहात ? : गाव/ शहर/ तालूका / जिल्हा /-----

मी गंभीरपूर्वक व विवेकपूर्वक निवेदन करतो की मला आपण माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचा वार्षिक सभासद करून घ्यावे. मी ओळखपत्र खर्च १७० पोस्टेज खर्च ८० रूपये आणि १५० रूपयांची तीन पुस्तके व स्थानिक शाखा शुल्क १०० रूपये असे एकत्रीत ५०० रूपये भरीत आहे. सभासद ओळखपत्र व नागरिक अधिकार विषयक पुस्तके मला माझ्या पत्यावर पाठवून द्यावीत. मी भारतीय संविधानाने घालून दिलेल्या कायदेशीर कक्षेत नागरिक म्हणून दिलेल्या अधिकारक्षेत्रातच कार्य करीन आपला विस्वासू

दिनांक : / /

ठिकाण : -----

सही

सभासद कोड नंबर 

कार्यालयीन उपयोगासाठी

■ ओळखपत्र मुदत आरंभ दिनांक / / २०१४ मुदत समाप्तीचा दिनांक / / २०१५

■ पदाधिकारी म्हणून नियुक्ती झाली ते पद ----- आयडी पाठविलाचा दिनांक / पोस्ट / कुरिअर

■ सभासद प्रक्रिया शुल्क मनिऑर्डर / बँक अकाउंट / डी.डी./चेक ने दि. / / २०११ रोजी जमा झाली

आपण वेबसाईट [rtimahasangh.weebly.com](http://rtimahasangh.weebly.com) वरूनही ऑनलाईन फार्म भरू शकता

दोन धर्माचा कधीही झगडा नसतो, सर्वधर्माचा नेहमीच अधर्माशी झगडा असतो.

## माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र

महाराष्ट्रातील माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, पत्रकार जागरूक नागरिक यांच्याकडून - शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार व गैरव्यवहारांची अनेक प्रकरणे बाहेर काढण्यासाठी माहितीचा अधिकार या कायद्याचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झालेला आहे. परंतु सदर कायद्याचा आणखी परिणामकारक वापर व्हावा व त्यातून प्रशासन अधिक पारदर्शी व लोकाभिमुख व्हावे या उद्देशाने माहिती अधिकारांचा वापर करणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या जागरूक नागरिकांचे परस्परांना मदत व सहकार्य व्हावे व त्यांना वैधानिक मार्गदर्शन आणि सहकार्य मिळावे तसेच प्रशासनातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी माहिती अधिकार कायदा नेमकेपणे कसा वापरावा ? नेमकी व मुद्देसूद माहिती कशी विचारावी ? कार्यकर्त्यांच्या अनुभवांची परस्परात देवाणघेवाण व्हावी म्हणून आरटीआय कार्यकर्त्यांचे महाराष्ट्रव्यापी व्यासपीठ असणे गरजेचे झाले आहे. तसेच माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर गंभीर हल्ले करणे तसेच धमक्या देणे असे प्रकार खूपच वाढले आहेत. या पासून कार्यकर्त्यांना संरक्षण मिळावे तसेच त्यांना राज्याच्या राजधानी पासून ते आपल्या गावापर्यंत पाठबळ मिळावे म्हणून कार्यकर्त्यांच्या एकजूटीची खूपच आवश्यकता आहे. यासाठी तसेच महाराष्ट्रभरातील अनेक कार्यकर्त्यांशी व्यापक बोलणी व चर्चा केल्यानंतर आम्ही महाराष्ट्रव्यापी व सर्व राजकीय प्रवाहापासून अलिप्त व शुद्ध सामाजिक असा **माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र** स्थापन केला असून या अंकामध्ये यांसंबंधीचा एक सभासद फॉर्म दिला आहे. या महासंघाचे जिल्हा तालुका व शहर स्तरावरील पदाधिकारी म्हणून काम करण्यास इच्छूक असणारे माहिती अधिकार कार्यकर्ते, दक्ष व जागरूक नागरिकांनी हा फॉर्म सविस्तर भरून **माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ** प्लॉट नं.ई-९६, सेक्टर- १२ खारघर, नवी मुंबई - ४१०२१० या पत्त्यावर पाठवावा. ओळखपत्र खर्च / पोष्टेज व नागरिक अधिकार प्रकाशनांची तीन पुस्तके असे एकत्रीत मुल्य ५०० रूपये स्टेट बँक ऑफ इंडिया च्या कोणत्याही शाखेतून खाते नंबर **32619447406** स्वराज बहुउद्देशिय संस्था, खारघर नवी मुंबई या नावाने भरावेत. बँकेत पैसे भरताच आपले नाव व पत्ता ९२२३५१६९२० या नंबरवर फोन करून कळवावा. आपणास आपल्या पत्त्यावर सभासद ओळखपत्र व पुस्तके पाठवली जातील. सभासदांना महासंघाच्या वेबसाईडवरून **web site : rtimahasangh.weebly.com** ऑनलाईन फॉर्म भरता येईल. या अंकात पान ७ वर दिलेला सभासद फॉर्म झेरॉक्स करून सविस्तर भरून फोटो चिकटवून तो सायबर कॉफेमधून स्कॅन करूनही **mediamansubhash@gmail.com** या ई मेलवरूनही पाठविल्यास अधिक सोईचे होईल. तरी जास्तीत जास्त माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी सभासद व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

प्रति,

गोप्य पत्रात, No.G/NMD/128/2012-14

पार्श्विणार

पत्ता : नागरिक अधिकार

प्लॉट नं. ई-९६, सेक्टर - १२ खारघर

नवी मुंबई ४१०२१

महाराष्ट्र

मो ९२२३५१६९२०

हे पत्र मालक, मुद्रक, प्रकाशक आणि संपादक सुभाष महादेव बसवेकर यांनी स्वराज प्रिंट प्रोसेस कार्यालय, सेक्टर-१०, कोपरा ब्रीजजवळ, खारघर ता.पनवेल जि.रायगड ४१० २१० येथे मुद्रीत करून, अे विंग फॅल्ट-०३ साईसदन सोसायटी प्लॉट नं.५६ सेक्टर-१९ खारघर ता.पनवेल जि.रायगड ४१० २१० येथे प्रकाशीत केले. रजि नं. MAHMAR/2011/40781